



फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेड
CIN:L17110MH1919PLC000628
नोंदणीकृत कार्यालय: फोर्ब्स इमारत, चण्डीप्रस्त राय मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१.
दूरध्वनी:+९१ २२ ६१३५८२००, **फॅक्स:**+९१ २२ ६१३५८२०१
वेबसाईट: www.forbes.co.in ई-मेल: investor.relations@forbes.co.in

सूचना
 रियल्टी/एअर अँड एअरसेल बॉर्ड ऑफ डायरेक्टर्स (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७(५) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, (अ) कंपनीने वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पूर्णविक्रम अहवालवून ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित एकेमे व एफअर वित्तीय निष्कर्ष आणि (ब) ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लाभार्थ विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता **गुप्तराव, ३० मे, २०१९** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

बोर्ड मिटिंगची सूचना कंपनीच्या www.forbes.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेडकरिता सही/-
पंकज खडुर
प्रमुख वित्तीय व कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई
 दिनांक: १४ मे, २०१९

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given through my clients SHRI SWARNIL SADANAND GURAV & SHRI SAHIL SADANAND GURAV that we have sold Flat No. 008, GROUND Floor, B-wing, NEW RISHIKESH CO-OP. HSG. SOC. LTD., Navghar Road, Bhayandar (East), Tal & Dist-Thane-401015 to SHRI ANIL KRISHNAKATE & SMT.ASHATAANILKATE. MRS. KUNTI ENTERPRISE has sold the Flat to SHRI. DIWAKAR BABU JAMSUTKAR vide agreement for sale dated 20.04.1987. SHRI. DIWAKAR BABU JAMSUTKAR expired on 25.01.2011. After death of the above said deceased his wife SMT. DARSHANA DIWAKAR JAMSUTKAR became the owner of the above said flat premises and the society has transferred the Share Certificate on 27.02.2011. Thereafter she has sold the above said Flat premises to 1. SHRI. SWARNIL SADANAND GURAV 2. SHRI. SAHIL SADANAND GURAV vide agreement for sale dated 17.04.2012. If any person has any objection against my clients over sale of the above said property i.e. Flat No. 008, GROUND Floor, B wing, NEW RISHIKESH CO-OP. HSG. SOC. LTD., Navghar Road, Bhayandar (East), Tal & Dist-Thane-401015, regarding legal heirs in respect of the previous owners in the above flat through claim of sale, transfer, heritance, mortgage, lease, tie, interest etc. then such person should raise her/his/her claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After that no claim will be entertained and after stipulated period i.e. 14 days it will be believed that there is no claim from any person against the above said flat and then my clients and said society will proceed further for Sale/transfer of flat in the name of SHRI. ANIL KRISHNAKATE & SMT.ASHATAANILKATE.

R. Mishra
 Date: 15/05/2019 Advocate, High Court, Mumbai
 Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E).

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that my client Mr. Mary Jacob an adult Indian inhabitant, has applied for the Transfer of shares & interest of Mr. Kutichakakal Mathew Jacob, who was the joint owner of the Flat No. 304 of Building No. A/15, in Sanskruti-I CHS Ltd., having address at Poonam Vihar, Mira Road (E), Dist. Thane-401 107 & who died on 23.04.2018, in her name for the Flat ("the Said Flat") as described in the Schedule mentioned hereunder.

Any person/s having any claim against to or in respect of the said Flat or any part thereof, by way of inheritance, tenancy, license, mortgage, sale, transfer, assignment, exchange, gift, lien, lease, charge, encumbrance, possession or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below, within Fifteen days from the publication hereof. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the said Sanskruti-I CHS Ltd., in such manner as is provided under the bye-laws of the Society & the transfer procedure will be initiated without reference to such claims and such claims if any, will be deemed to have been waived. Objections raised after Fifteen days shall not be binding to my client.

SCHEDULE
 Flat No. 304 of Building No. A/15, in Sanskruti-I CHS Ltd., having address at Poonam Vihar, Mira Road (E), Dist. Thane-401107.

Dipak Trivedi, Advocate,
 Shop No. 1, Happy Home Estate-II CHS Ltd., Building No. 84, Poonam Sagar Complex, Mira Road (E), Dist: Thane - 401 107.
 Place: Mira Road Date: 15.05.2019

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that my client Mr. Mary Jacob an adult Indian inhabitant, has applied for the Transfer of shares & interest of Mr. Kutichakakal Mathew Jacob, who was the joint owner of the Flat No. 304 of Building No. A/15, in Sanskruti-I CHS Ltd., having address at Poonam Vihar, Mira Road (E), Dist. Thane-401 107 & who died on 23.04.2018, in her name for the Flat ("the Said Flat") as described in the Schedule mentioned hereunder.

Any person/s having any claim against to or in respect of the said Flat or any part thereof, by way of inheritance, tenancy, license, mortgage, sale, transfer, assignment, exchange, gift, lien, lease, charge, encumbrance, possession or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below, within Fifteen days from the publication hereof. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the said Sanskruti-I CHS Ltd., in such manner as is provided under the bye-laws of the Society & the transfer procedure will be initiated without reference to such claims and such claims if any, will be deemed to have been waived. Objections raised after Fifteen days shall not be binding to my client.

SCHEDULE
 Flat No. 304 of Building No. A/15, in Sanskruti-I CHS Ltd., having address at Poonam Vihar, Mira Road (E), Dist. Thane-401107.

Dipak Trivedi, Advocate,
 Shop No. 1, Happy Home Estate-II CHS Ltd., Building No. 84, Poonam Sagar Complex, Mira Road (E), Dist: Thane - 401 107.
 Place: Mira Road Date: 15.05.2019

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that my client Mr. Mary Jacob an adult Indian inhabitant, has applied for the Transfer of shares & interest of Mr. Kutichakakal Mathew Jacob, who was the joint owner of the Flat No. 304 of Building No. A/15, in Sanskruti-I CHS Ltd., having address at Poonam Vihar, Mira Road (E), Dist. Thane-401 107 & who died on 23.04.2018, in her name for the Flat ("the Said Flat") as described in the Schedule mentioned hereunder.

Any person/s having any claim against to or in respect of the said Flat or any part thereof, by way of inheritance, tenancy, license, mortgage, sale, transfer, assignment, exchange, gift, lien, lease, charge, encumbrance, possession or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below, within Fifteen days from the publication hereof. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the said Sanskruti-I CHS Ltd., in such manner as is provided under the bye-laws of the Society & the transfer procedure will be initiated without reference to such claims and such claims if any, will be deemed to have been waived. Objections raised after Fifteen days shall not be binding to my client.

SCHEDULE
 Flat No. 304 of Building No. A/15, in Sanskruti-I CHS Ltd., having address at Poonam Vihar, Mira Road (E), Dist. Thane-401107.

Dipak Trivedi, Advocate,
 Shop No. 1, Happy Home Estate-II CHS Ltd., Building No. 84, Poonam Sagar Complex, Mira Road (E), Dist: Thane - 401 107.
 Place: Mira Road Date: 15.05.2019

GANESH BENZOPLAST LIMITED
CIN: L24200MH1986PLC039836
Regd. Office: Dina Building, First Floor, 53, Maharashtra Karve Road, Marine Lines, Mumbai-400 002 **Website:** www.gblinfra.com, **E-mail:** investors@gblinfra.com, **Telefax:** 022-22200 1928

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 30th May, 2019, inter-alia to consider & approve the audited financial results for the quarter year ended on 31st March, 2019

By order of the Board
For Ganesh Benzo Plast Limited
Sd/-
Eka Dhanda
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : May 14, 2019

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड
सीआयएन: एल४२००एमएच१९२०पीएलसी३६८२९
नोंदणीकृत कार्यालय: १२वा मजला, कृतात्मिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबूर (५), मुंबई-४०००८९. **दूरध्वनी:**+९१-२२-४२५६९९९९, **फॅक्स:**+९१-२२-४२५६९९८८, **वेबसाईट:** www.maninfra.com, ई-मेल: office@maninfra.com

सूचना
 येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता एकेमे व एफअर वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे, मान्यता देणे व नोंदपत्र घेणे याकरिता **गुप्तराव, दि.३० मे, २०१९** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीच्या www.maninfra.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स सुविध्वळ असलेल्या स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया www.nseindia.com व बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता
ठिकाण: मुंबई
दिनांक: १४.०५.२०१९

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड
सीआयएन: एल४२००एमएच१९२०पीएलसी३६८२९
नोंदणीकृत कार्यालय: १२वा मजला, कृतात्मिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबूर (५), मुंबई-४०००८९. **दूरध्वनी:**+९१-२२-४२५६९९९९, **फॅक्स:**+९१-२२-४२५६९९८८, **वेबसाईट:** www.maninfra.com, ई-मेल: office@maninfra.com

सूचना
 येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता एकेमे व एफअर वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे, मान्यता देणे व नोंदपत्र घेणे याकरिता **गुप्तराव, दि.३० मे, २०१९** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीच्या www.maninfra.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स सुविध्वळ असलेल्या स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया www.nseindia.com व बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता
ठिकाण: मुंबई
दिनांक: १४.०५.२०१९

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: २०४, रेड्ज स्ट्रीट, जी प्रेम जॅन्स फ्लॉर, २१४, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२९. **सीआयएन:** एल२९२००एमएच१९७०पीएलसी२०४३४
ई-मेल: investors@ckc.in, **वेबसाईट:** www.everestkanto.com
दूरध्वनी: क.०२२-२०२६३३००/०५

सूचना
 येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता एकेमे व एफअर वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे, मान्यता देणे व नोंदपत्र घेणे याकरिता **गुप्तराव, दि.३० मे, २०१९** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाईटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडकरिता सही/-
पी.के.खुर्गणा
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई
 दिनांक: १३ मे, २०१९

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: २०४, रेड्ज स्ट्रीट, जी प्रेम जॅन्स फ्लॉर, २१४, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२९. **सीआयएन:** एल२९२००एमएच१९७०पीएलसी२०४३४
ई-मेल: investors@ckc.in, **वेबसाईट:** www.everestkanto.com
दूरध्वनी: क.०२२-२०२६३३००/०५

सूचना
 येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता एकेमे व एफअर वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे, मान्यता देणे व नोंदपत्र घेणे याकरिता **गुप्तराव, दि.३० मे, २०१९** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाईटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडकरिता सही/-
पी.के.खुर्गणा
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई
 दिनांक: १३ मे, २०१९

जाहीर सूचना
 येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अशोक रमचंद्र पेंसवानी हे मे. लाक्षी मसाला मिल्सचे मालक आहेत तसेच औद्योगिक गाळा, डेअरिंग ५५० चौ. फु. कॉर्पोरेशन अर्थात ६६० चौ.फु. विट्ठलराव, गाळा क्र.२, तलमनावा, अंबकर इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (नोंदणी क्र.बी.ओएम/इन्व्हेन्स/जीएफएल/२५६८ दि.१२.०५.१९८०), तुलनाम मिल्स मिल्स कमांडॅन्ड, जुना एल.सी.एम. मार्ग, कांजूर मार्ग (५), मुंबई-४०००७८, जमीन प्लॉट सीटीएस क्र.१२६/१ ते ४, गाव हौर्याली, तालुका कुर्ला, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उभयप, सन १९७३ मध्ये बांधलेली इमारत, ज्यात तब्द अधिक २ बरील मजले तसेच उद्भावस आहे, या जागेचे मालक असून १०११ ते १०५ (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु.५०/- चे ५ पुरणपणे पुराणा केलेले शेअर्सकरिता भाग्यभागपत्र क्र.१५९ त्यांच्या नावे आहे.

असे की, श्री. अशोक रमचंद्र पेंसवानी हे माझ्या अशिल्लकडे उपरोक्त औद्योगिक गाळा विक्री करू इच्छित आहेत.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त औद्योगिक गाळाबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्वरित माझे कार्यालय पत्त्यावर सदर सूचना तातखेपामुळे १५ दिवसांत कळवावे. असे की, १५ दिवसांच्या समामीनंतर अशा दावांच्या संदर्भातचिाव हस्तांतर पुर्ण केले जाईल आणि दावा असल्यास त्याम केले आहे असे समजते जाईल.

सही/-
आय.ए. खान
वकील उच्च न्यायालय
 ठिकाण: मुंबई
 दिनांक: १५.५.२०१९
 मुंबई-४०००१५

PUBLIC NOTICE
MRS. EMELIA D'SOUZA deceased member of Kalina Vihar Darshan Co - Operative Society Ltd. Holding Flat No. F - 316 of Vivek Apartment, CST Road, Santacruz (E), Mumbai - 400 098 in the building and the Society and 50 fully paid up shares represented by share certificate no. 316 bearing distinctive no. 558 to 560 (both inclusive) who expired on 27-04-2019. We are the legal heirs of the abovementioned Flat / Property (1) Mr. Sebastian Felix D'Souza (2) Miss. Sabina D'Souza (3) Miss. Sintia D'Souza (4) Mr. Stephen D'Souza and (5) Miss. Silven D'Souza. Any person's holding and / or is in possession of the share certificate or having any claim is called upon to produce all relevant documents supporting to their claim to the undersigned within 15 days of the publication hereof failing which claim if any shall be deemed to be waived and the shares will be transmitted equally on the above legal heirs.

Place: Mumbai
 Date: 15-05-2019
 Advocate: Waseem A. Siddiqui, Panchsheel Building, Office No. 107, Opp. Kuria Depot, Kuria (W), Mumbai - 400 070. फॅक्स: ९६२००१०८९

MAHARASHTRA SEAMLESS LIMITED
CIN- L99999MH1989PLC080545
Regd. Off.: Pipe Nagar, Village Suketi, N.H. 17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad- 402126 (Maharashtra)
E-mail: secretarial@mahaseam.com, **Website:** www.jindal.co.in

NOTICE FOR TRANSFER OF SHARES
 This is to inform you that we have received the following share certificate(s) for transfer of shares with mismatch of signature of seller.

Folio no	Certificate no	Distinctive no From To	No of shares	Name of seller	Name of Buyer	
4371	4372	892901	893100	200	Leela Dewi Laddha	Shiv Prakash Maheshwar
2038	2039	425501	425700	200	Nahidbanu Bala	Shashi Sharma

Public at large is requested to intimate their objection, if any with regard to transfer of the above shares, to the Company at PLOT NO 30, INSTITUTIONAL SECTOR 44, GURURAM 422003 within 10 days from the date of this notice otherwise company shall proceed to the transfer of shares in the name of buyer.

for MAHARASHTRA SEAMLESS LTD.
D.C.GUPTA
 V.P & Company Secretary

एलसिड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: १२५, शाह नगर (वाडी) इन्व्हेस्टमेंट इस्टेट, बी.वि.डी. ऑफिस रोड, वाडी, मुंबई-४०००१८.
दूर.क्र.: २६६२६६०३, ५६६२६६०४, **फॅक्स:** ०२२-५६६२६६०५, ५६६२६६०६.
ई-मेल: vakilgroup@gmail.com **वेबसाईट:** www.elcidinvestments.com
सीआयएन: एल६५१९२एमएच१९२५पीएलसी०२७७०

सूचना
 येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व नोंदपत्र घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **गुप्तराव, दिनांक २२ मे, २०१९** रोजी **एलसिड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या** संचालक मंडळाची सभा होणार आहे. संपुर्ण तपशिल स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये
एलसिड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडकरिता सही/-
वर्णा वकिल
 अध्यक्ष
डीआयएन: ०१८८७५९९

ठिकाण: मुंबई
 दिनांक: १३ मे, २०१९

लॅडरअप फायनान्स लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: ए-५०२, हॉलमार्क बिझनेस प्लॅजा, सॉल गॅंगेव्हर मार्ग, फुलानकन हॉस्पिटल समोर, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१५, महाराष्ट्र.
सीआयएन: एल४७५२०एमएच१९९३पीएलसी००४७२८
दूर.क्र.: +९१ २२ ४२४६६३३३ **फॅक्स:** +९१ २२ ४२४६६३३४
ई-मेल: info@ladderup.com **वेबसाईट:** www.ladderup.com

सूचना
 सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, (अ) ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीने लेखापरिक्षित एकेमे व एफअर वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता **गुप्तराव, २३ मे, २०१९** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना समाविष्ट माहिती कंपनीच्या www.ladderup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लॅडरअप फायनान्स लिमिटेडकरिता सही/-
सुनिम गोयल
व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:००५३०५००)
 दिनांक: १५.०५.२०१९

ASI एअरसाय इंडस्ट्रीज लिमिटेड
(पूर्वीची असेसिस्टेन्ट स्ट्रेट इंडस्ट्रीज (गोवर्ध) लि.)
सीआयएन: एल४७५२०एमएच१९९३पीएलसी००४७२८
नोंदणीकृत कार्यालय: गॅंगेव्हर, ए.वि.एम. मजला, जी.के.एम. रोड, लोकर पेट, मुंबई-४०००१४, महाराष्ट्र.
वेबसाईट: asigroup.co.in, ई-मेल: investors@asigroup.co.in
दूर.क्र.: (०२२)४०८९१९००, **फॅक्स:** (०२२)४०८९१९९९

सूचना
 सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७ सहायिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, (अ) ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीने लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता **गुप्तराव, २२ मे, २०१९** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

एअरसाय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-
मनोज जैन
कंपनी सचिव
दिकाण: मुंबई
दिनांक: १४.०५.२०१९

युनायटेड व्हेन्डर हॉर्सट लिमिटेड
सीआयएन: एल९९९९९एमएच१९८०पीएलसी०४५५५५
नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एआयडीसी, तळोजा, नवी मुंबई-४११०२०८.
दूर.क्र.: ०२२-२७४९२७२८, **फॅक्स:** ०२२-२७४९२७२९ / २७४९३०३०.
ई-मेल: info@uvdhl.com, **वेबसाईट:** www.uvdhl.com

सूचना
 सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, (अ) ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीने लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता **गुप्तराव, दि. २९ मे, २०१९** रोजी **युनायटेड व्हेन्डर हॉर्सट लिमिटेड** (कंपनी)च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये युनायटेड व्हेन्डर हॉर्सट लिमिटेडकरिता सही/-
जयमती सिंग सभरवाल
व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन: ००२७०६००

ठिकाण: मुंबई
 दिनांक: १५.०५.२०१९

मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड
सीआयएन: एल६५१९२एमएच१९९३पीएलसी००५३९३
नोंदणीकृत कार्यालय: १०५-१०२, १वा मजला, अटॅन्टला सेंटर, उद्योग भवन समोर, सोनोवावाला रोड, मोगेवाव (पूर्व), मुंबई-४०००६५
दूरध्वनी: ९१-२२-३०६४९६००, **फॅक्स:** ९१-२२-३६८०४२५९
ई-मेल: cs@mncgroup.com, **वेबसाईट:** www.mncgroup.com

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ यांच्याद्वारे योजना मान्यतेनंतर कंपनीच्या शेअर्स वितरणासाठी अधिकार निश्चित्वी उद्देशाकरिता नोंद दिनांकाची माहिती

सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७(५) (अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, नेटवर्थ इन्व्हेन्स ब्रोकींग प्रायव्हेट लिमिटेड (नेआयबीपीएल किंवा हस्तांतरकर्ता कंपनी १), नेटवर्थ सोप्टेक लिमिटेड (एनएसएल किंवा हस्तांतरकर्ता कंपनी २), नेटवर्थ वेबच सोल्युशन्स लिमिटेड (एनएसएल किंवा हस्तांतरकर्ता कंपनी ३), मोनार्च कॅपिटल लिमिटेड (एनएसएल किंवा हस्तांतरकर्ता कंपनी ४) यांना त्यांचे एमएसएल/नेआयबीपीएल/भाधारणेच्या सरसंशोधने कंपनीचे शेअर्स वितरणाकरिता अधिकार निश्चित्वी उद्देशासाठी नोंद दिनांक म्हणून मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड (एनएसएल) च्या संचालक मंडळाने **गुप्तराव, २४ मे, २०१९** ही तारीख नोंद दिनांक म्हणून निश्चित केली आहे.

मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडकरिता सही/-
रुपाली वर्मा
कंपन सचिव

ठिकाण: मुंबई
 दिनांक: १४ मे, २०१९

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद
Indian Council for Cultural Relations
 विदेश भवन, सी-४५, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे, मुंबई-४०००५१.

अॅम्बेसेडर (सलून) कार विक्री करणे

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर), विदेश मंत्रालय, विदेश भवन, बीकेसी, वांद्रे, मुंबई-४०००५१ हे अॅम्बेसेडर कार क्र.एमएच-०१ बीए-१४५ एलएएमआय पेट्रोल २००१ मॉडेल चासिस क्र.एएए३३१००५ या गाडीची जसे आहे जेथे आहे या तत्वावर खरेदीकरिता मोहोबंद दपत्रक मागवित आहेत. इच्छुक खरेदीदारांनी येथे वाहत पत्त्याना, पॅन/आधार कार्डच्या प्रतिसह भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, मुंबई यांच्या नावे धनाकरचे स्वरूपत रु.५००००/- (रुपये पाच हजार फक्त) इसारा रकमेसह मोहोबंद लिफाफ्यात त्यांचे प्रस्ताव सादर करावेत. वरील कार्यालयात दिनांक २४ मे, २०१९ रोजी सायं.५.००चा. किंवा त्यापुढी दपत्रक सादर करावे. सर्व कामकाजाच्या दिशेची सोमवार ते शुक्रवार स.११.०० ते दु.४.०० दरम्यान वाचनाचे निरीक्षण करता येईल. लिफाफ्यावर श्वेत अधिकारी यांच्या नावे वर नमुद केलेल्या पत्त्यावर "आयसीसीआर एएमडी इसाराकारिता दपत्रक" असे लिफाफ्यावर उपरीलेखन करून पाठवावेत. जमा केलेली इमाना रक्

NEWS BOX

Sensex, Nifty open lower on weak domestic, global cues

Mumbai: Domestic equity benchmarks BSE Sensex and NSE Nifty started on a choppy note Tuesday tracking downbeat global market sentiment and foreign fund outflows. The BSE gauge Sensex fell 61.88 points to trade at 37,028 in early deals, while the NSE Nifty declined 18.45 points to 11,129.75.

On Monday, Indian bourses registered losses for the ninth consecutive session in the last nine sessions, the Sensex has lost 1,940.73 points and the Nifty has given away nearly 600 points. Top gainers in early session were Vedanta, Sun Pharma, RIL, ICICI Bank, Tata Motors, IndusInd Bank, ITC, Bharti Airtel, PowerGrid rising up to 2.85 percent.

On the other hand, Bajaj Auto, Asian Paints, Tata Steel, ONGC, Infosys, HCL Tech, HDFC, Coal India, Yes Bank, TCS, Bajaj Finance, NTPC, Axis Bank, were among the top losers, shedding up to 1.74 percent.

Indian bourses are facing headwinds both on domestic and global front as weak macroeconomic scenario, concerns over health of NBFC sector, US-China trade tensions and uncertainty over Lok Sabha poll outcome have been keeping investors jittery for past many sessions, according to market experts. Meanwhile, the Indian rupee was trading five paise higher at 70.46 against the US dollar in opening deals Tuesday.

In Asia, all leading bourses witnessed mild to heavy sell-offs on Tuesday after US-China trade war further intensified. In a retaliatory move, China on Monday said it would raise tariffs on US goods worth nearly USD 60 billion. Brent Futures, global crude oil benchmark, traded higher at USD 70.30 per barrel, up 0.10 percent, on concerns about supply disruptions in view of geo-political tensions in the crucial oil producing region of the Middle East. In recent months, the country's financial system has been grappling with multiple woes in the wake of the turmoil at diversified IL&FS group as well as default by some other large entities.

Sunil Sharma, Chief Investment Officer, Sanctum Wealth Management, said, "apart from global concerns, Indian markets are also worried about the liquidity crunch on the ground affecting both, investments and consumption in the country."

Foreign institutional investors (FIIs) net sold equities worth Rs 1,056.01 crore on Monday, while domestic institutional investors (DIIs) purchased shares to the tune of Rs 1,057.91 crore, as per provisional data.

Rupee opens marginally higher in early trade

Mumbai: The rupee recovered marginally and opened 9 paise higher at 70.43 against the US dollar Tuesday amid weak global cues and foreign fund outflows. The rupee opened at 70.43 at the interbank forex market, displaying gains of 9 paise over its last close. The rupee Monday fell sharply by 59 paise to close at nearly two-and-a-half-month-low of 70.51 against the US currency.

Forex dealers said, foreign fund outflows, rising crude prices and US-China trade related concerns weighed on the domestic currency. Foreign institutional investors (FIIs) remained net sellers in the capital markets, pulling out Rs 1,056.01 crore on a net basis Monday, as per provisional data.

Brent crude futures, the global oil benchmark, rose 0.34 percent to USD 70.47 per barrel. Meanwhile, the benchmark BSE Sensex opened on a cautious note at 37,035.44, down by 55.38 points; while the NSE Nifty was trading at 11,132.20, lower by 16 points. On the global front, US President Donald Trump remained adamant on his policy to impose a hefty import duty on Chinese products, which has resulted in a quick retaliation from China and a massive downside in the American stock market fearing a US-China trade war.

"There can be some retaliation, but it can't be very, very substantial, by comparison," Trump told reporters at the Oval Office of the White House, which was soon after China announced retaliatory tariffs on import of American products.

US court allows consumers antitrust suit against Apple

WASHINGTON: A divided Supreme Court ruled on Monday that consumers can pursue an antitrust lawsuit that claims Apple has unfairly monopolized the market for the sale of iPhone apps.

New Justice Brett Kavanaugh joined the court's four liberals in rejecting a plea from Cupertino, California-based Apple to end the lawsuit. Apple charges a 30% commission to software developers whose more than 2 million apps are sold through Apple's App Store, and iPhone users who must purchase software for their smartphones exclusively through the App Store bear that cost in turn. iPhone users filed the suit. Kavanaugh wrote the majority opinion. "In other words, Apple as retailer pockets a 30% commission on every app sale," said Kavanaugh, one of President Trump's two high court appointees. That was enough to persuade that at this early stage of the legal fight, the lawsuit can continue, he said.

Apple had argued it's merely a pipeline between app developers and consumers, and that iPhone users have no claims against Apple under antitrust law. The suit would force Apple to cut the commission it charges software developers. A judge could triple the compensation to consumers under antitrust law if Apple ultimately loses the suit.

PUBLIC NOTICE

I, Mr. Meeheer Haresh Shah, aged 34 Years, residing at C-9, New Sarovar Building, Shripal Complex, Near Petrol Pump, Agashi Road, Virar West-401303, Taluka Vasai, District Palghar declare as under:-

That as per the Aadhar Card / Pan Card / Driving License my name is as Meeheer Haresh Shah and as per the Leaving Certificate my name is as Mr. Meeheer Hareshkumar Shah. Both the name are mine only. Now I have applied for a Passport and I require the Passport in the name of Mr. MEEHEER HARESH SHAH.

PUBLIC NOTICE

NOTICE IS given on behalf of my client SHRI. SUDHIR SHIVRAM PARAB who is the owner of Flat No. 2, GROUND FLOOR, WING, SANGAL APARTMENT CO-OP HSG. SOC. LTD., Near Ravel Nagar, Cabin Road, Bhandyandri (East), Tal & Dist- Thane-401105. However, my client has lost the original Builder agreement dated 12.06.1990 executed between M/S. DEEPAK BUILDERS & SHRI. DEORAM BAJAJA UGALKE. If any person is having any claim in respect of the above said agreement dated 12.06.1990 by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever they/she/he is requested to inform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the client of such person if any will be deemed to have been waived and no claim therefor shall be entertained and it shall be assumed that the title of the said Flat premises is clear and marketable.

R. L. Mishra Advocate High Court, Mumbai Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E).

PUBLIC NOTICE

MRS. EMELIA D'SOUZA deceased member of Kalina Vihar Darshan Co - Operative Society Ltd. Holding Flat No. F - 316 of Vivek Apartment, GST Road, Sion, Mumbai - 400 098 in the building and the Society and 50 fully paid up shares represented by share certificate no. 316 bearing distinctive no. 558 to 560 (both inclusive) who expired on 27-04-2019. We are the legal heirs of the abovementioned Flat / Property (1) Mr. Sebastian Felix D'Souza (2) Miss. Sabina D'Souza (3) Miss. Sintia D'Souza (4) Mr. Stephen D'Souza and (5) Miss. Silven D'Souza.

Any person's holding and / or is in possession of the share certificate or having any claim is called upon to produce all relevant documents supporting to their claim to the undersigned within 15 days of the publication hereof failing which claim if any shall be deemed to be waived and the shares will be transmitted equally on the above legal heirs.

Place: Mumbai Advocate: Waseem A. Siddiqui, Panchsheel Building, Office No. 107, Opp. Kurla Depot, Kurla (W), Mumbai - 400 070. Mob.: 9820018089

PUBLIC NOTICE

We are investigating title of M/s. Krystal Integrated Services Pvt. Ltd. Owners (CIN No. U74920MH2000PT129827, having Add. Krystal House, 15A/17 Duncan Causeway Road, Sion, Mumbai - 400 022 to Apartment No. B/02, Ground Floor and Apartment No. C/01, First Floor of Prabhas Manas Project, situated at Plot No. 6 to 14, 17 to 21 and 48 to 65 of Gat No. 284/B at Talegaon, Igatpuri, Nashik who have informed about loss/non-availability of Original Title Deeds in respect of these Apartments/Premises.

Any person, firm or party having any claim or objection of whatsoever nature etc. are required to inform, in writing of such claim or objection to undersigned within 14 days hereof. Claims attached with Documentary Proof or evidence only should be considered. Nandkumar P. Merani Advocate, High Court, Mumbai, 401, T/39, Sunshine, Above Union Bank, Lokhandwala, Andheri (W), Mumbai - 53. Ph. 26347915 / 9820026531

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that our clients Mr. Rajkumar Subhash Oza (DIYERS) intend to purchase from Mrs. Sheetal Prem Badiya W/o Prem Atul Badiya (SELLERS) of the Flat No. 15, 3rd Floor, Shree Vivekanand Nagar Co-op. Hsg. Soc. Ltd., Building No.5, 56 S.V. Road, Borivali (West), Mumbai- 400 092 for the valid consideration. The above said Flat is owned by Mr. Ashok Gangji Gogri had sold the flat to Mrs. Sheetal Prem Badiya W/o Prem Atul Badiya vide Agreement dated 04th November 2014 for valid consideration. All persons are hereby instructed to inform in writing to the below named person if any third party rights are been created by Mrs. Sheetal Prem Badiya W/o Prem Atul Badiya in respect to the above said Flat within 15 days from the publication of this notice or else it will be considered that the above said Flat is of clear and marketable title and thereafter no claim shall be entertained and necessary certificate to that effect shall be issued by the undersigned.

For FERNANDES & ASSOCIATES Sd/- (Prakash Fernandes) Advocate High Court 122-B, 1st Floor, Ajanta Square Mall, Market Lane, Borivali (W), Mumbai - 400092. Date: 14/05/2019 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs. Mary Jacob an adult Indian inhabitant, has applied for the Transfer of shares & interest of Mr. Kuttichakalal Mathew Jacob, who was the joint owner of the Flat No. 304 of Building No. A/15, in Sanskruti - I CHS Ltd., having address at Poonam Vihar, Mira Road (E), Dist: Thane-401 107 & who died on 23.04.2018, in her name for the Flat ("the Said Flat") as described in the Schedule mentioned hereunder.

Any person's having any claim against to or in respect of the said Flat or any part thereof, by way of inheritance, tenancy, license, mortgage, sale, transfer, assignment, exchange, gift, lien, lease, charge, encumbrance, possession or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below, within Fifteen days from the publication hereof. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the said Sanskruti-I CHS Ltd., in such manner as is provided under the bye-laws of the Society & the transfer procedure will be initiated without reference to such claims and such claims if any, will be deemed to have been waived. Objections raised after Fifteen days shall not be binding to my client.

SCHEDULE

Flat No. 304 of Building No. A/15, in Sanskruti-I CHS Ltd., having address at Poonam Vihar, Mira Road (E), Dist. Thane-401107.

Dipak Trivedi, Advocate, Shop No. 1, Happy Home Estate-III CHS Ltd., Building No. 84, Poonam Sagar Complex, Mira Road (E), Dist: Thane - 401 107. Place: Mira Road Date: 15.05.2019

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public on behalf of my client, Mr. Dhiraj Pitambar Mulchandani. My Client had mortgaged the flat being Flat No. 801, B wing, Raj Lifestyle CHS Ltd., Near GCC, Hatteshi, Mira Road (E), Dist. Thane 401107 (Said flat) with IDBI Bank Ltd., Andheri Branch and by virtue of equitable mortgage had deposited the chain documents with the Bank. However due to fire accident in the leased Storage Premises of the Bank, the Original Agreement for Sale dated 28/11/2011 between Ms. Raj Lifestyle & Mr. Sandeep Manohar Sawant and Agreement for Sale dated 05/01/2017 between Mr. Sandeep Manohar Sawant & Mr. Dhiraj P. Mulchandani were completely destroyed by fire to which IDBI Bank Ltd., have already issued a Letter. On behalf of the clients, I hereby invite claims or objections, if any, for the transfer of the said flat, alongwith the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice at the below mentioned address. In absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the said flat has no claim by virtue of destroyed agreements.

Place: Mira Road, Thane Sd/- Advocate High Court, Mumbai Date: 15th May 2019. A. Karim 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client Mrs. Lilavanti Hansraj Kanjia that the original registration receipt having Registration No. 2644/1993 of Agreement for Sale dated 28/09/1993 executed between the then Purchaser i.e. Mr. Kishorekumar Devsibhai Mendapara & the then Vendor i.e. Mrs. Noorjahan Iqbal Merchant in respect of Flat No. A/101 on First Floor, in the Building known as Jayraj Nagar C.H.S. Ltd., situated at Manay Mandir Complex, Ambadi Road, Village Diwanman, Vasai (W), is lost/ misplaced and not traceable, so it is hereby requested that if any person and/or institution have found or is in possession or have any claim or right over abandoned original registration receipt having Registration No. 2644/1993 of Agreement for Sale dated 28/09/1993 shall return and/or handover the original registration receipt or raise objection at address given below within 14 days from the date of publication of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction will be done.

Sd/- Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House, Stella, Barampur, Vasai (W) - 401 202. Place: Vasai Date: 15.05.2019

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. ASHOK RUPCHAND PESWANI the Proprietor of M/S. Laxmi MASALA MILLS is owner of Industrial Gala area adm. 550 sqft (Carpet) i.e. 660 sqft. (Built-up), bearing Gala No. 2 on Ground floor in (Bank Underlying Premises Co-operative Society Ltd. (Registration No. BOM / W.S. / GNLCE 2568 dated 11.05.1987). Situated at Hanuman SIK Mill Compound, Odd L.B.S. Marg, Kanjur Marg (West), Mumbai- 400 078, holding Share Certificate No. 159 for five fully paid up shares of Rs. 50/- each numbered from 901 to 905 (both inclusive), constructed on the Plot of Land bearing C.T.S. No. 126/1 to 4 of Village- Hariyali, Taluka- Kurli in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, Building constructed in the year 1973 and consisting of the Ground + Two Upper Floors with lift.

That MR. ASHOK RUPCHAND PESWANI is desirous to sell the aforesaid industrial gala to my client. Any person having any claim in respect of the aforesaid industrial gala should immediately communicate to me at my Office's Address within 15 days from the date of this Notice. That after expiry of 15 days transfer shall be completed without reference to such claim if any and the same shall be deemed to have been waived.

Sd/- I.A. Khan (Advocate High Court) Mukadam Court, Film City Road, Malad (East), Mumbai- 400 097. Date: 15.05.2019 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL CONCERNED THAT Mr. Sam Kuriaokse Uthuppan, is intending to sale said Flat and shares, as described in the schedule mentioned herein below to my client, Mr. Govind Loke, with marketable title and free from all encumbrances.

However, the Original Agreement dated 14th February, 1997, registered with Sub Registrar of Assurances at Virar under Serial No. Chha/719/97 dated 18th February, 1997, entered into between Mr. Shashikant Vishnuo Hule and M/s Shyam Constructions, in respect of the said Flat and shares, as described in the schedule mentioned herein below, (1st chain agreement) is lost and/or misplaced by the present Owner and in spite of due and diligent search, the same is not traceable.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licence, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 07 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.

SCHEDULE OF THE PROPERTY Flat bearing No.003, admeasuring 660 sq. ft. (built up) i.e. 61.33 sq. mtrs (building up) area, on Ground floor, of the building known as "Shyam Palace" Co-operative Housing Society Ltd., constructed on N.A. land bearing S.No.402-A, Hissa No. (Part), lying being and situate at Revenue Village Virar, Tal- Vasai, Dist- Palghar, within the area of Sub-Registrar at Vasai II (Virar) and holder of (5) five fully paid up shares of the Shyam Palace Co-op. Hsg Soc., each of the face value of Rs.100/- bearing Share Certificate No.03 and distinctive Nos.11 to 15 (both inclusive)

Dated this 15 day of May, 2019. Adv. Krutika Pokale. 104, A wing, Swapna Nagar No.2 CHSL, P.P. Marg, Virar West, Tal - Vasai, Dist- Palghar, 401303

PUBLIC NOTICE

I, SUBODH THAKORBHAI PANCHAL S/O THAKORBHAI PANCHAL residing at L-002, Gokul Village Shanti Park, Mira Road East, Dist: Thane - 401107, hereby declare that my name was wrongly written as SUBODH KUMAR PANCHAL in my school Marksheet/Certificate, Degree Marksheet/Certificate, Service book instead of my actual name SUBODH THAKORBHAI PANCHAL.

PUBLIC NOTICE

This is for notice of the general public that a political party is proposed to be registered by the name of "RASHTRIY ANAY NIVARAN SENA" The office of the party is located at Jagadgirwad, Po-Shingoli-Tal. Dist. Usmanabad, pin Code 413501 (Maharashtra). This party has submitted application to the Election Commission of India, New Delhi for its registration as Political Party under Section 29 A of the Representation of People Act, 1951, Name/Address of the office bearers of the Party are as follows :-

President/Chairman: MR. ASHOK GOPICHAND CHAVHAN at Jagadgirwad, Po-Shingoli-Tal. Dist. Usmanabad, pin Code 413501 (Maharashtra) General Secretary /Secretary: MR. GOPICHAND RUPCHAND CHAVHAN at Jagadgirwad, Po-Shingoli-Tal. Dist. Usmanabad, pin Code 413501 (Maharashtra) Treasurer: MRS. PUNAM DEVRAJ CHAUDHARI At : 194 Patil Compound, Village, Purna, Tal, Bhiwandi, Dist-Thane, (Maharashtra)

If any person has any objection to the registration of RASHTRIY ANAY NIVARAN SENA (name of the proposed Party) theory may send their Objection with reasons their of, 1 to the Secretary (Political Party) Election Commission of India, Nirvanchan, sadan, Ashok Road, New Delhi - 110001 within 30 days of the publication of this notice.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my clients SHRI. SWAPNIL SADANANAN GURAV & SHRI. SAHIL SADANANAN GURAV that they have sold Flat No. 008, GROUND FLOOR, SHRI. SWAPNIL SADANANAN GURAV 2, SRI. SAHIL SADANANAN GURAV vide agreement for sale dated 17.04.2012. If any person has any objection against my clients over sale of the above said property i.e. Flat No. 008, GROUND FLOOR, NEW RISHIKESH CO-OP. HSG. SOC. LTD., Nanghar Road, Bhandyandri (East), Tal & Dist-Thane-401105 to SHRI. ANIL KRISHNAKATE & SMT. ASHATAANILKATE.

MS. KUNTI ENTERPRISE has sold the Flat to SHRI. DIWAKAR BABU JAMSUTKAR vide agreement for sale dated 20.04.1987. SHRI. DIWAKAR BABU JAMSUTKAR expired on 25.01.2011. After death of the above said deceased his wife SMT. DARSHANA DIWAKAR JAMSUTKAR became the owner of the above said flat premises and the society has transferred the Share Certificate on 27.02.2011. Thereafter she has sold the above said flat premises to 1. SHRI. SWAPNIL SADANANAN GURAV 2. SRI. SAHIL SADANANAN GURAV vide agreement for sale dated 17.04.2012. If any person has any objection against my clients over sale of the above said property i.e. Flat No. 008, GROUND FLOOR, NEW RISHIKESH CO-OP. HSG. SOC. LTD., Nanghar Road, Bhandyandri (East), Tal & Dist-Thane-401105, regarding legal heirs in respect of the previous owners in the above flat through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After that no claim will be entertained and after stipulated period i.e. 14 days it will be believed that there is no any claim from any person against the above said flat and then my clients and said society will proceed further for sale of the flat in the name of SHRI. ANIL KRISHNAKATE & SMT. ASHATAANILKATE.

R. L. Mishra Advocate, High Court, Mumbai Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E).

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SHRI HARISHCHANDRA APPA KADAM was Owner of Flat No. 107, First Floor. Bldg. No.B. Society Known as Shree Datta Co. Op. Hsg. Society Ltd., situated at Navghar Fatak Road, Bhandyandri (West), Tal. & Dist. Thane. said Shri. Harishchandra Appa Kadam, expired on 13/01/2015, all legal heirs of Shri. Harishchandra Appa Kadam had released their undivided rights share in the name of Smt. Shakuntala Harishchandra Kadam, however she has lost Original Agreement for Sale executed between Shri Pramod G. Mahadik, and Shri Digamber J. Sawant, dated 02/05/1993. My clients agreed to Purchase above said Flat from Smt. Shakuntala Harishchandra Kadam. All persons having any claims against the above said Flat either by way of sale, mortgage or otherwise are required to make the same known in writing together with documentary evidence to the undersigned office at 3, Suparshwa Darshan, Venkatesh Park, Opp. M.T.N.L. Office, Bhandyandri (West), Tal. & Dist. Thane-401 101, within 14 days from the date of this notice failing which, it shall be assumed that, no any person(s) has any claim, whatsoever, on the said Flat of which please take a note.

Date: 15-05-2019 Adv. KENAT R. GAREA

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. Francis D'souza an adult Indian inhabitant, has applied for the Transfer of shares & interest of Mr. D'souza Dieg J, who was the joint owner of the Flat No. A/203 of Building No. E/A - 10, in Shanti Vihar Building E/10 CHS Ltd., having address at E-10, Shanti Vihar, Mira Road (E), Dist: Thane - 401107 & who died without making any nomination, in his name for the Flat ("the Said Flat") as described in the Schedule mentioned hereunder.

Any person's having any claim against to or in respect of the said Flat or any part thereof, by way of inheritance, tenancy, license, mortgage, sale, transfer, assignment, exchange, gift, lien, lease, charge, encumbrance, possession or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below, within Fifteen days from the publication hereof. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the said Shanti Vihar Building No. E-10 CHS Ltd., in such manner as is provided under the bye-laws of the Society & the transfer procedure will be initiated without reference to such claims and such claims if any, will be deemed to have been waived. Objections raised after Fifteen days shall not be binding to my client.

SCHEDULE

Flat No. A/203 of Building No. E/A-10, in Shanti Vihar Bldg. E/10 CHS Ltd., having address at E-10, Shanti Vihar, Mira Road (E), Dist: Thane - 401 107. Dipak Trivedi, Advocate, Shop No. 1, Happy Home Estate-III CHS Ltd., Building No. 84, Poonam Sagar Complex, Mira Road (E), Dist: Thane - 401 107. Place: Mira Road Date: 15.05.2019

ARIS INTERNATIONAL LIMITED

Registrar Office: 129-B, Ansa Industrial Estate Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East) Mumbai City MH 400072 (CIN: L29130MH1995PLC249667)

NOTICE Pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that the Board Meeting of the Company will be held on Wednesday, May 22, 2019 at the registered office of the Company at 4.00 p.m., inter alia, to consider and approve the following:

- The Audited Standalone Financial Statements and Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2019;
 - Any Board re-constitution; and
 - Any other items.
- Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) (Amendment) Regulations, 2018, the trading window for dealing in shares of the Company was closed for all the Designated Persons and their immediate relatives of the Company from April 1st, 2019 and will open after the expiry of 48 hours from declaration of the said financial results i.e. May 22, 2019.

FOR ARIS INTERNATIONAL LIMITED Sd/- PAWAN KUMAR TIBREWALA MANAGING DIRECTOR Place : Mumbai Date : 14/05/2019

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client is interested to purchase Flat No. 104-A, 1st Floor, A-Wing, Giriraj Complex Co-operative Housing Society Ltd., Gokul Township, Agashi Road, Bolini, Virar (W), Tal. Vasai, Dist. Palghar.

Shri. Hemendra Kantilal Thakkar and Shri. Kantilal H. Thakkar have purchased the said Flat from M/s. Shree Vitthal Enterprises, Vide Agreement dated 30/05/2003, registered with the office of the Sub-Registrar at Vasai - 2, Virar, vide serial No. 2821/2003. Shri. Kantilal H. Thakkar expired on 30/07/2018 leaving behind him (1) Smt. Indumati Kantilal Thakkar, (2) Mr. Jayesh Indumati Kantilal Thakkar, legal heirs of deceased and (3) Shri Hemendra Kantilal Thakkar as joint owner of said Flat and legal heirs of the deceased.

Further, (1) Smt. Indumati Kantilal Thakkar, (2) Mr. Jayesh Kantilal Thakkar, have released their 50% share of said Flat in favour of Shri Hemendra Kantilal Thakkar, vide a Release Deed dated 10/05/2019. Vide Registered Document No. 7190/2019 and the said Release Deed is registered at Sub-Registrar Vasai-3.

Thereafter as legal heirs & joint owner of aforesaid Flat Shri Hemendra Kantilal Thakkar, had made an application with all legal, necessary & relevant documents before the Society for transfer of said Flat in the name of Shri Hemendra Kantilal Thakkar, & Society have after completion of all legal formalities they have Transferred the said Flat in the name of Shri Hemendra Kantilal Thakkar.

All persons claiming any interest in the said Flat by way of sale, lease, exchange, mortgage, lien, trust, easement, attachment or otherwise, however required to Lodge their claim/interest together with relevant documents in support thereof at the address mentioned hereunder written within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim over the said Flat.

Sd/- ADV. NAYAN B. JAIN

5, Vartak Hall, 1st Floor, Agashi Road, Virar (West), Tal. Vasai, Dist. Palghar. Place : Virar Date: 15.05.2019

Public Notice

Notice is hereby given to the public that Mr. Henry Joseph D'Lima and Mrs. Dolour Mary D'Lima both are the owner of Flat No. 32, 3rd Floor, La Princess CHS, Ltd. Ceaser Rd, Amboli Andheri (W), Mumbai- 58. Mr. Henry Joseph D'Lima has expired on 4th March 2019. Mrs Dolour D'Lima has Lost / Misplaced the Original Sale Agreement dated 16th oct 1981 of the above property, executed between M/S Orchid Corporation) referer as Builder & Mr. Henry Joseph D'Lima and Mrs. Dolour Mary D'Lima. Also the Original share Certificate No 06, of the above property which is 5 fully paid up shares of rs 10/- distinctive Nos. from 26 to 30 (both inclusive). The Complaint has been registered at Amboli Police Station, complaint no 900/2019 on 16/04/2019. Now Mrs Dolour D'Lima has applied for the duplicate share certificate to the society Office. If any person / person's having any claim/ objection shall come to the society office with the valid document within 14 days from the publication of this notice. If no claim received within the stipulated period, then the society will issue the duplicate share certificate to Mrs. Dolour D'Lima, after that no claim would be entertained.

Sd/- Mrs. Dolour D'Lima Flat No. 32, 3rd Floor, La Princess CHS, Ltd, Ceaser Rd, Amboli Andheri (W) Mumbai - 58 Place: Mumbai Date: 15/05/2019

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients are negotiating to purchase a property more particularly described in the Schedule here under written from 1) MR. SANJIVKUMAR SUDESHKUMAR RANCHAL and 2) SMT. SATYADEVI SUDESHKUMAR RANCHAL. Any person having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect to the property or any part thereof by way of inheritance, sale, exchange, lease, lien, possession, attachment, lispensense, mortgage, partnership, charge, gift, encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is/are hereby requested to make the same known with copies of all supporting documents to the undersigned within 15 (fifteen) days of publication of this notice, failing which any such claim/claims, if any of such person/organization/firm shall be deemed to have been waived and not binding on my clients and my clients may proceed on the basis of the title of the said property marketable and free from all encumbrances.

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. B/02 on Ground Floor, area admeasuring 432 sq. ft. Built up area, in the building known as "Tililab Apartment Co-operative Housing Society Ltd." situated at Plot No. 30, T.P.S.I., off. Dattary Road, Malad (E), Mumbai 400 097, on the land bearing C.T.S. No. 378 Village Malad (East), Taluka Borivali within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban Dated this 14th day of May, 2019

Sd/- M/s. Sneha S. Desai & Associates, Advocates, Shop No.11, Vasant Aishwarya CHS Ltd., Ext. Mathuradas Road, Kandivoli (W), Mumbai 400 067. Place : Mumbai

Dear Parrot Evening 8.00 Draw Date 14/05/19 Lottery Result P.M. Draw No. 34

1st PRIZE Rs. 25.01 Lakh (2 PRIZES) 58L-51794 65G-62860

* FOLLOWING NOS. ARE COMMON TO ALL SERIES *

Cons. PRIZE Rs. 1000/-	03510	10231	14104	17189	40199
2nd PRIZE Rs. 9000/-	48980	57360	73149	82143	88174
3rd PRIZE Rs. 500/-	1244	1553	5018	5198	5886